

January 10, 2025

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001 **National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, 5th Floor,

Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai 400 051

BSE Scrip Code: 540709 NSE Scrip Symbol: RHFL

Dear Sir / Madam,

<u>Subject: Copy of Advertisement of Standalone Un-Audited Financial Results for</u> the Quarter ended on September 30, 2024.

Please find enclosed herewith Copy of Advertisement of Standalone Un-Audited Financial Results for the Quarter and Half year ended on September 30, 2024 as per Regulation 47(1) (b), 47(3) and 47 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, published in one English daily newspaper and one daily newspaper in the language of the region, where the registered office of the company is situated.

Kindly take the same on your record.

For Reliance Home Finance Limited

Yeshudas Sakharam Pol Manager

Reliance Home Finance Limited

Registered Office: Trade World, Kamala Mills Compound, 7th Floor, B Wing, Senapati Bapat Marg, Lower

Parel (West), Mumbai 400 013

FINANCIAL EXPRESS

Premium online video market to double by 2028: Report



FE BUREAU New Delhi, January 9

INDIA'S PREMIUM ONLINE video market, valued at \$1.7 billion in 2023, is projected to nearly double by 2028, solidifying its position as one of the fastest-growing over-the-top (OTT) markets globally, according to the Asia Video Industry Report 2025.

User-generated content and social video platforms, led by YouTube and Meta, accounted for 89% of overall online video viewership during the first nine months of 2024. These platforms are expected to capture 57% of online video revenue for the year.

The OTT market is experiencing robust growth, particularly in the subscription videoon-demand (SVOD) segment. Major players like Disney+ Hotstar, JioCinema, Netflix and Prime Video are driving this expansion, the report stated.

Subscriptions surged from 110 million in Q4 2023 to 120 million by mid-2024, fueled by high-demand live sports events such as the IPL and ICC T20 World Cup. These events were key contributors, accounting for nearly 70% of premium video ad revenues and 60% of total viewership.

Interactive advertising has emerged a key lever for advertisers seeking improved engagement, it said. For instance, 70% of IPL viewers multitask during matches, making them more receptive to interactive ads. A notable case is Dunzo's QR code campaign during the IPL, which sawa ten-fold increase in traffic.

Meta's fact-checking snub in US alarms India

SOUMYARENDRA BARIK New Delhi, January 9

AS META ANNOUNCED the end of its third-party factcheck programme in the US in a move that is being seen as the company reorienting itself for the new Trump era—a palpable sense of panic has gripped fact-checkers in India. For, a number of fact-checkers that popped up in India in the last few years are heavily reliant on funding from Meta, and any potential spillover effects of the company's stance in the US could possibly mean the end of the road for several of them.

"This is possibly the biggest existential threat many factcheckers will have to contend with," a senior executive from a fact-checking organisation said, requesting anonymity.

Earlier this week, Meta cofounder and CEO Mark Zuckerberg announced a slew

"More specifically, here's what starting in the US." Even though the decision to

of major content-related changes to Meta platforms including Facebook, Instagram, and Threads. Key among them was Meta's decision to end its third-party fact-checking programme in the US, with the company looking to move to a community-driven system similar to

X's Community Notes. "We're going to get back to our roots and focus on reducing mistakes, simplifying our policies and restoring free expression on our platforms," Zuckerberg said in a video.

we're going to do. First, we're going to get rid of fact-checkers and replace them with community notes similar to X,

end Meta's third-party factchecking programme is currently limited to the US, factcheckers The Indian Express spoke to in India believe it was a matter of time before similar changes were made in India, as they see the company pivot towards a more Trumpfriendly image for at least the next four years.

If that were to happen there are two major concerns: funding and eyeballs. Fact-checkers said that for a number of Indian entities, being part of Meta's third-party fact-checking programme is the only source of funding. If that were to dry up, it could mean they would have to shut shop.

FROM THE FRONT PAGE

RBI governor seeks to improve forecasting

Two of the sources *Reuters* spoke to said the RBI would look to increase datasets required to gauge trends in income and expenditure better.

For this, it could include trends in small-ticket digital payments as well as data from food delivery apps and online taxi aggregators, both sources said. A breakdown of different components of fuel usage could also be added to judge retail and industrial activity, the sources said. "Malhotra is data-driven as of now, he wants to curb forecast errors that the RBI has been making on both inflation and growth," the first source said.

The RBI is seeking to widen data collected on India's informaleconomy, which is currently inconsistent and difficult to use to make accurate forecasts, a second source aware of the discus-

Exchange Board of India ("SEBI").

sions said. To improve inflation projections, the RBI will use machine learning tools to preempt price fluctuations in volatile items like food, the first source said.

"The RBI's forecasts on inflation typically go wrong because food prices are pretty volatile," said a third source. "The RBI typically relies on

(wholesale market) data for the same and that's what makes it prone to errors." While a change in forecasting models or additions of new datasets do not guarantee accu-

rate forecasts, they do reduce the possibility of errors, the third source said. "We should be able to see the

impact of whatever changes are made fairly soon, in the February policyprojections itself," the second source said. —**REUTERS**

युको बैंक 🚱 UCO BANK

Head Office

10, B.T.M. Sarani, Kolkata-700001 Extraordinary General Meeting (EGM) - Election of One

Further to Notice dated 23.12.2024 convening an Extraordinary General Meeting of the Bank for the Election of One Shareholder Director from amongst the Shareholders of the Bank other than the Central Government, it is hereby informed that Bank has received one valid nomination for contesting the election before the last day fixed for the receipt of nomination i.e. 07.01.2025. After scrutiny of nomination and determination of "Fit and Proper Status", the nomination has been found to be valid and in order.

The details of candidate is as under -

Shareholder Director

SI. No.	Name and Address	Age (in years)	Professional Qualifications
1.	Ms. Rachna Khare B-406, Ram Vihar, Sector 30, Noida -201303 Uttar Pradesh	59	Master of Science, Botany (Specialization in Ecology and Environment)

Pursuant to Regulation 66(i) of UCO Bank (Shares and Meetings) Regulations, 2003, Ms. Rachna Khare shall be deemed to be elected and shall assume office from 10th January 2025 for a period of three years till 09th January 2028.

Consequently, Agenda Item No. 1, relating to the election of one Shareholder Director, and the associated voting/e-voting for this agenda at the Extraordinary General Meeting, shall not be considered. For UCO Bank

Date: 09.01.2025 (Vikash Gupta) Company Secretary Place : Kolkata

Honours Your Trust

RELIANCE

HOME FINANCE

A RELIANCE CAPITAL COMPANY

Extract from the Unaudited Financial Results of Reliance Home Finance Limited for the guarter and half-year ended

(<	in crore,	excep	t per	sna	are	dat
lalf				550		

SI. No.	Particulars	Quarter ended 30-Sep-24 Unaudited	Half-year ended 30-Sep-24 Unaudited	Quarter ended 30-Sep-23 Unaudited
1	Total Income from Operations	667.23	684.94	16.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	597.72	553.99	(66.10)
3	Net Profit / (Loss) for the period (after Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	2,721.66	2,677.93	(66.10)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,721.66	2,677.93	(59.33)
5	Equity Share Capital	48,505.88	48,505.88	48,505.88
6	Earnings Per Share (Basic & Diluted (Face Value of ₹10/- each)) (not annualised)	(E)(C)		40000
	(i) Basic (₹)*	0.56	0.55	(0.01)
	(ii) Diluted (₹)*	0.56	0.55	(0.01)

The above is an extract of the detailed format of the quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges on January 8, 2025 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Company's website i.e. www.retiancehomefinance.com and on the website of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com

Reliance Home Finance Limited CIN:L67190MH2008PLC183216

Regd. Office: Trade World, Kamala Mills Compound, 7th Floor

B Wing, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013

Tel.: +91 22 4158 4000, E-mail: rhfl.investor@relianceada.com, Website: www.reliancehomefinance.com





Secure Your Journey from Savings to Pension



Who can Join?

Any citizen of India (including NRIs/ OCIs) and Corporate employees between the age of 18 to 70 years.

At the time of Maturity?

At the age of 60 or retirement age, option to withdraw 60% of corpus in lumpsum and balance to be withdrawn as annuity for regular pension.

How I can Enroll?

- Online or Physical mode through POPs such as Banks/ NBFCs.
- Online platform through NPS Trust (npstrust.org.in)

An initiative under PFRDA's Subscriber Education & Protection Fund (SEPF)

Contact your nearest Point of Presence (PoP) or Call: 1800 110 708 or for more details visit: www.pfrda.org.in



@PFRDAOfficial
OPFRDAOfficial
OPFRDAOfficial





For more information, Scan QR Code

VICEROYHOTELS

This advertisement is for information purposes only and does not constitute an offer or an invitation or a recommendation to purchase, to hold or sell securities. This is not an announcement for the offer document. All capitalized terms used herein and not defined herein shall have the meaning assigned to them in the Letter of offer

dated 29" November, 2024 the "Letter of Offer" or ("LOF") filed with the National Stock Exchange of India Limited ("NSE"), BSE Limited ("BSE") and the Securities and



VICEROY HOTELS LIMITED

(CIN- L55101TG1965PLC001048)

Our Company was originally incorporated as "Krishna Cold Drinks Private Limited" at Andhra Pradesh, Hyderabad as a Private Limited Company under the provision of Companies Act, 1956 vide Certificate of Incorporation dated February 25, 1965 issued by the Registrar of Companies, Andhra Pradesh, Hyderabad. Subsequently Company changed its name to "Shri Krishna Bottlers Private Limited" vide fresh certificate of incorporation consequent upon change of name dated November 23, 1966 issued by the Registrar of Companies, Andhra Pradesh, Hyderabad. Further, the Company changed its name to "Palace Heights Hotels Private Limited" vide fresh certificate of incorporation consequent upon change of name dated September, 25, 1990 issued by the Registrar of Companies, Andhra Pradesh, Hyderabad and later Company was converted into a Public Limited Company and the name of the Company was "Palace Heights Hotels Limited" by a special resolution passed on September, 27, 1990. A fresh Certificate of Incorporation consequent upon conversion was issued on September, 28, 1990 by the Registrar of Companies, Andhra Pradesh, Hyderabad. Subsequently, the name of our Company was further changed to "Viceroy Hotels Limited" vide fresh certificate of incorporation consequent upon change of name dated September, 21, 2001 issued by the Registrar of Companies, Hyderabad, For further details please refer to the section titled "General Information" beginning on page 56 of the Letter of offer.

Registered Office: 3" Floor, Aparna Crest, 8-2-120/112/88 & 89, Road No.2, Banjara Hills, Hyderabad, Khairatabad, Telangana, India, 500034; Tel: +91 040 - 40204383; Email: secretarial@viceroyhotels.in; Website: www.viceroyhotels.in

Contact Person: Mr. C. Siva Kumar Reddy, Company Secretary and Compliance Officer

PROMOTERS OF OUR COMPANY: M/S. LOKO HOSPITALITY PRIVATE LIMITED THE ISSUE

ISSUE OF 44,21,053 FULLY PAID UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF RS. 10 EACH ("EQUITY SHARES") OF VICEROY HOTELS LIMITED "VHLTD" OR THE "COMPANY" OR THE "ISSUER") FOR CASH AT A PRICE OF RS. 112.00 PER EQUITY SHARE (INCLUDING PREMIUM OF RS.102.00 PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") FOR AN AGGREGATE AMOUNT NOT EXCEEDING RS. 4,951.58 LACS TO THE PUBLIC SHAREHOLDERS ON RIGHTS BASIS IN THE RATIO OF 7 (SEVEN) EQUITY SHARES FOR EVERY 10 (TEN) FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE PUBLIC SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, I.E.29" NOVEMBER, 2024 (THE "ISSUE"). THE ISSUE PRICE IS 11.20 TIMES OF FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, PLEASE SEE THE CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 153 OF THE LETTER OF

BASIS OF ALLOTMENT

The Board of Directors of our Company thanks all its shareholders and investors for their response to the Company's Rights Issue of Equity Shares. which opened for subscription on Thursday, December 12, 2024 and closed on Tuesday, December 24, 2024 and the last date for On Market Renunciation of Rights Entitlements was Wednesday December 18, 2024. Out of the total 2,156 Applications for 56,21,407 Rights Equity Shares, 356 Applications for 6,73,367 Rights Equity Shares were rejected on grounds of "technical reasons" as disclosed in the Letter of Offer. The total numbers of valid applications were 1,800 for 49,48,040 Rights Equity Shares, which was 111.92% of the number of Rights Equity Shares allotted under the Issue Our Company in consultation with Registrar to the Issue and BSE Limited ("BSE"), the Designated Stock Exchange on December 31, 2024, approved the allotment of 44,21,053 fully paid -up Rights Equity Shares to the successful applicants. In the Issue, no Rights Equity Shares have been kept in abeyance All valid applications have been considered for allotment.

1. The break -up of valid applications received through ASBA (after Technical Rejections) is given below:

Applicants	Number of valid applications received	Number of Rights Equity Shares Allotted - against Entitlement (A)		Number of Rights Equity Shares Allotted - (A+B)
Eligible Equity Shareholders	1,626	17,08,106	11,84,281	28,92,387
Renouncees	174	15,28,666	0	15,28,666
Total	1,800	32,36,772	11,84,281	44,21,053

Information regarding applications received:

Catagony	Applications Received		Equ	Equity Shares Applied for			Equity Shares Allotted		
Category	Number	%	Number	Value (In Rs.)	%	Number	Value (In Rs.)	%	
Eligible Equity Shareholders	1,626	75.42%	38,54,950	43,17,54,400	68.58%	32,26,406	36,13,54,472	65.21%	
Renouncees	530	24.58%	17,66,457	19,78,43,184	31.42%	17,21,634	19,28,23,008	34.79%	
Total	2,156	100%	56,21,407	62,95,97,584	100%	49,48,040	55,41,80,480	100%	

Intimations for Allotment / Refund / Rejections Cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and intimation for rejection, as applicable, has been completed on January 03, 2025. The instructions to (i) Self Certified Syndicate Bank ("SCSBs") for unblocking of funds in case of ASBA applications were given on January 01, 2025. The listing application was executed with BSE on January 01, 2025 and NSE on January 02, 2025. The credit of Equity Shares in dematerialized form to respective demat accounts of Allottees has been completed with NSDL and CDSL on January 08, 2025 respectively. No physical shares were allotted in the Rights Issue. Pursuant to the listing and trading approvals granted by NSE and BSE, the Equity Shares allotted in the Issue is expected to commence trading on NSE and BSE on or about January 13, 2025. In accordance with SEBI circular dated January 22, 2020, the request for extinguishment of Rights Entitlement has been sent to NSDL & CDSL on 08" January, 2025

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: The Draft Letter of Offer has not been filed with SEBI in terms of SEBI ICDR Regulations as the size is below Rs. 5.000.00 lakhs. The present Issue being of less than Rs. 5,000 lakhs, our Company is in compliance with first proviso to Regulation 3 of the SEBI ICDR Regulations and our Company shall file the copy of the Letter of Offer prepared in accordance with the SEBI ICDR Regulations with SEBI for information and dissemination on the website of SEBI i.e. www.sebi.gov.in.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGE ONLY IN DEMATERALIZED FORM.

DISCLAIMER CLAUSE OF NSE (Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the aforesaid permission given by NSE should not in any way be deemed or construed that the letter of offer has been cleared or approved by NSE; nor does it in any manner warrant, certify or endorse the correctness or completeness of any of the contents of the letter of offer; nor does it warrant that this Issuer's securities will be listed or will continue to be listed on the Exchange; nor does it take any responsibility for the financial or other soundness of this Issuer, its promoters, its management or any scheme or project of this Issuer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer Clause of NSE" beginning on page 146 of

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not, in anyway, be deemed or construed that the Letter of Offer has been cleared or approved by BSE Limited; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Letter of Offer. The Investors are advised to refer to the Letter of Offer for the full text of the "Disclaimer Clause of BSE" beginning on page 147 of the LOF. THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES OR THE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY.

VENTURE CAPITAL AND CORPORATE INVESTMENTS PRIVATE | Mr. C. Siva Kumar Reddy, LIMITED Hyderabad, Telangana, 500032.

E-mail ID: rights@vccipl.com

Contact Person: Mr. P V Srinivasa Rao

SEBI Registration No: INR000001203

Website: www.vccipl.com

REGISTRAR TO THE ISSUE

AURUM, Door No. 4-50/P-II/57/4F & 5F, 4* & 5* Floors, Plot No. Jayabheri Enclave Phase – II, Gachibowli, Seri Lingampally. Tel No.: 040-23818475/76

Email: secretarial@viceroyhotels.in Website: www.viceroyhotels.in; Tel: +91 040 40204383

Hyderabad, Khairatabad, Telangana, India, 500034

Investors may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre- Issue/ post-Issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the applicant, number of Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the CAF, or the plain paper application, as the

3" Floor, Aparna Crest, 8-2-120/112/88 & 89, Road No.2, Banjara Hills,

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

case may be, was submitted by the ASBA Investors. Investors may contact the Registrar to the Issue or the Company Secretary and Compliance Officer for any pre-Issue/post-Issue related matters. All grievances relating to the ASBA process may be addressed to the Registrar to the Issue, with a copy to the SCSB, giving full details such as name, address of the applicant, number of Equity Shares applied for, amount blocked, ASBA Account number and the Designated Branch of the SCSB where the CAF, or the plain paper application, as the case may be, was submitted by the ASBA Investors.

For Viceroy Hotels Limited On Behalf of the Board of Directors

Mr. Ravinder Reddy Kondareddy

Managing Director & CEO DIN: 00040368

Disclaimer: Our Company is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to issue Equity Shares on a rights basis and has filed a Letter of Offer dated November 29, 2024 with the Securities and Exchange Board of India, NSE and BSE. The Letter of Offer is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, website of Stock Exchanges where the Equity Shares are listed i.e. NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and are requested to refer to the Letter of Offer including the section "Risk Factors" beginning on page 25 of the Letter of Offer. This announcement has been prepared for publication in India and may not be released in the United States. This announcement does not constitute an offer of Rights Equity Shares for sale in any jurisdiction, including the United States, and any Rights Equity Shares described in this announcement may not be offered or sold in the United States absent registration under the US Securities Act of 1933, as amended, or an exemption from registration. There will be no public offering of Rights Equity Shares in the

Date: 09° January, 2025

Place: Hyderabad, Telangana

नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, गाव मौजे विरार, ता. वसई, जि. पालघर येथिल वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीतील जमीन सर्व्हे नं. ९६, सर्व्हे नं. ११०/२/१, सर्व्हे नं. ३५१/१२ ४/१, ५, १३, सर्व्हे नं. ९९/१पैकी, २, ३ जमिनीवर बांधलेली 'राशवंत को ऑप ही लि च्या मालकीची 'यशवंत' नावाच्या इमारतीमधील बी विंग मधील, पहिल्या मजल्यावरील फ्लंट १०५, क्षेत्र ३६८ चौ. फूट, (कार्पेट) असा फ्लॅ म्ळ दिलिप त्रिंबक दवणे (मयत ता २४/०९/२००५) यांच्या नावे होता. त्यांच्य मृत्युपश्चात त्यांचे कायदेशीर वारस १. दर्शन दिलीप दवणे (मयत ०४/०९/२००३), मनिष दिलीप दवणे, ३. विपुल दिलीप दवणे, १ दर्शन दिलीप दवणे. यांच्या वारसा हक्काने मालकीचा झालेला असुन, १. मनिष दिलीप दवणे २. विपुल दिलीप दवणे, यांनी त्यांचा वारसा हक्क ता. १९/०४/२०२४, नोंदणी नं. वसई २—८३९३—२०२४, अन्वये दर्शन दिलीप दवणे

यांच्या लाभात सोडुन दिलेला असुन, आता सदर पलॅटचे दर्शन दिलीप दवणे, यांचे मालकी हक्क

निर्विवाद बोजारहित आहे किंवा नाही य

परिक्षणाकरिता सदर प्रकरण वित्तीय संस्थ असलेल्या आमच्या अशिलांनी कर्ज पुरवट करण्याच्या हेतने सोपविलेले आहे. तरी सदरहू फ्लॅटवर वा त्याच्या एखादया भागाक कोणाही इसमाचा वा संस्थेचा, वारसा हक्क, विक्री ाहाणवट, ताबा, भाडेपटटा, कुळ, दावा, वहिवा वगैरे हस्तांतरणच्या दृष्टीने कायदेशीर ठरेल अर लेखी हरकत घेण्यासारखा परावा असल्यास. तं त्यांनी सदरहू नोटीस वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्य दिवसापासून (१४) चौदा दिवसांच्या आत कायदेशीर पूराव्यासकट आमच्या ऑफिस नं १११, पहिला मजला, बालाजी सेंटर, रेल्वे फाटक समोर, विरार (पुर्व), ता. वसई, जि. पालघर, पीन ४०१ ३०५, या पत्त्यावर हरकत पाठवावी अन्यथ सदरहू वर उल्लेखित मिळकतीवर, वरील प्रमाणे <u>कोणाचाही</u> कसल्याही प्रकारे कायदेशीर हक्क नाही, व हरकत हक्क असल्यास तो सोडुन देण्यात आलेला आहे, असे समजुन सदर मिळकत याची कपया संबंधितांनी नोंद घ्यावी.

श्वेता दि. चुरी

Take Notice that my Client viz. **Mr. Hemendra Hiralal Jain**, Having Office at, 53/54 Mumbadevi Chambers, 3rd Floor, 97/101, Sheikh Menon Street, Zaveri Bazar, Mumbai-400002, started Partnership business along with Mr. Tejas Soni, in the name and style of Mys. Hunnar Gold, at Plot No. 59 BC Co. Op. Industrial Estate, Charkop, Kandivali West, Mumbai, by executing Partnership Deed dated **09/04/2022** and my client was 40% partner

therein. Thereafter on 20/04/2022 an Amended Deed of Partnership executed and agreed b therein. Thereafter on 20/04/2022 an Amended Deed of Partnership executed and agreed by the both the Partners that, my client will be sleeping partner and investor, have no anyek in of responsibility for any kind of debt including secured non-secured Gold Loan, Gold Advance, and any kind of liability of Financial Institute as well any retailer, wholesaler of gold companies and any companies or any individual also. As an active working partner all liability are on Mr. Tejas Lalit Soni.

Then my client given Notice of Resignation Date: 02/09/2024 and then got retired with effect from 22/11/2024 from the aforesaid Partnership by executing Deed of Retirement duly notarized. Now my client is not Partner of M/s. Hunnar Gold.

Hence, by this notice and hereby informed all to the Public at Large, that my client is not an

shall not be liable, responsible for business carried out by Mr. Tejas Lalit Soni, representing himself to be Partner of M/s. Hunnar Gold during the course of partnership business and thereafter with my client, with any person/s which please note.

दिः १०/०१/२०२५ **PUBLIC NOTICE**

जाहीर नोटीस या नोटीसने सर्व जनतेस कळविण्यात येते

की, गाव मौजे ससुनवघर, नायगांव (पूर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जमीन मिळकत जिचा जुना सर्व्हे नं. ३३४, नवीन सर्व्हे नं. १९४, हिस्सा नं. A. क्षेत्र ८३०० चौरस मीटर असून सदर जमीन मिळकत श्री. मनोज मोटाजी पुरोहित, यांचे मालकी व कब्जेवहिवाटीची असून त्यांचेकडून सदर जमीन मिकळकतीपैकी क्षेत्र २६०६ चौरस मीटर इतकी जमीन

मिळकत माझे अशील श्री. अंजन

(चौधरी) समाज, मुंबई हे कायम स्वरूपी

विकत घेण्यास इच्छुक आहे.

तरी वरील सदर जमीन मिळकतीवर कोणाचाही तारण, गहाण, दान, अदलाबदली, वारसा, बक्षीस, भाडेपट्टा, लिज, कुळ, विक्री, साठेकरार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क. हरकत. अधिकार वा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आपल्याकडील सर्व लेखी पुराव्यानिशी ऑफिस नं. १०४, पहिला गळा, सिध्दार्थ नगर बिल्डिंग नं. P-१०. शितल नगर, मिरा रोड (पूर्व), तालुका व जिल्हा ठाणे ह्या पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही

प्रकारचा हक्क, अधिकार वा हितसंबंध

नाही व असल्यास तो सोडून दिला आहे

असे समजून सदरचा व्यवहार पूर्ण केला

(श्री. आर. आर. जोलानी) अशिलांचे वकील

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of GODREJ **CONSUMER PRODUCTS LIMITED** having its Registered Office at Pirojsha Nagar Eastern Express Highway, Vikhroli, Mumbai 400079. registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

			,		
Sr.	Name of the	Folio	Certificate	Distinctive	No. c
No.	Shareholder/s	No.	No.	Numbers	Share
1	VASANT GANGJI	V002762	597989	742234391-742234690	300
	CHHEDA				
2	VASANT GANGJI	V002762	619038	1082913258 - 1082913557	300
	CHHEDA				

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime Indi Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikroli (W) Mumbai-400083 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s.

Date: 10.01.2025

Name of Legal Claimant. वडखळ शाखा : एपी- वडखळ, तालुका पेण, जि.- रायगड,

VASANT GANGJI CHHEDA

वंक ऑफ़ बड़ीदा वेब:- www bankofbaroda.com

Bank of Baroda ई मेल - wadkha@bankofbaroda.co.in फोन :- ०२१४३-२६९०६३ कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

परिशिष्ट-।∨ (नियम ८(१) पहा) ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा**चे प्राधिकत अधिकारी म्हणन दि सिक्यरिटायझेशन अँड रिकर्न्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्सर्मेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचत कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून २१-०८-२०२४ रोजी मागणी सूचन जारी करून कर्जटार **श्री नदीम हसेन कच्ची आणि श्रीमती नझहत नदीम कच्ची** यांना सूचनेमध्ये नम् केलेली रक्कम .रु. १४,२९,६५८/ - (रुपये चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अँद्रावन्न मात्र) ही रक्कम @ १५% दराने अधिक व्याज, परिव्यय, प्रभाराची परतफेड संदरहू सूचना प्राप्त झाल्याच्य ०-०३-२०२४ तारखेपासून वरील आणि ६० दिवसांच्या आत मागणी सूचना जारी केली आहे. कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, विशेषत: येथे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे याखाली वर्णिलेल्य

जानेवारी. २०२५ रोजी घेतलेला आहे. . वेशेषत: कर्जदार/गहाणखतदार/जामीनदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणताही विधेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या **रु. १४,२९,६५८/- (रुपये चौदा लाख एकोणती**स हजार सहाशे अट्टावन्न) आणि त्यावरील व्याज अधिक अन्य प्रभाराच्या भाराअधीन

नळकतीचा कब्जा सदर ॲक्टचे कलम १३(४) च्या पोटकमल सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट

एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून

गरण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन गाव अमेघर, तालुका पेण, जिल्हा रायगड येथे स्थित फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, सावित्री अपार्टमेंट मोजमापित चटई क्षेत्र ६३९ चौ. फू., प्लॉट क्र. ३, सर्व्हे क्र. ३६५/बी/२ धारक जीमनीवर बांधकामित

पावरग्रिड

याचिका-१: एनआरसाठी, ईआरकडून एनआर ने आयात करुन ७६५ केव्ही पुर्लींग स्टेशन आणि नेटवर्कसाठी सामाईक योजना आणि डब्ल्युआर साठी व ईआर कडून आणि उत्तर, पूर्व आणि पश्चिम क्षेत्रातील ईआर मार् एनईआर/एसआर/डब्ल्यु आर कडून डब्ल्युआर साठी नेटवर्क करिता सामाईक योजना**, याचिका-२** : उत्त

क्षेत्र आणि पश्चिम क्षेत्रातील छत्तीसगड मधील आयपीपी प्रोजेक्टससाठी डब्ल्यआर-एनआर एचव्हीडीसं

इंटरकनेक्टर, **याचिका-३** : उत्तर क्षेत्रातील स्कीम XXXII मजबुत करणारी उत्तर क्षेत्र प्रणाली यासाठी ।

२०१९-२४ टेरिफ ब्लॉक साठी पारेषण माडे दरांचे टूईंग अप, आणि ॥) २०२४-२९ टेरिफ ब्लॉकसाठी पारेषण माडे दर ठरवणे ह्यासाठी सीईआरसी (कंडक्ट ऑफ बिझनेस) रेयुलेशन्स, १९९९ च्या रेयुलेशन-८६ आणि

सीईआरसी (टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ टेरिफ) रेखुलेशन्स, २०१९ अन्वये मंजुरी. उपरोक्त पारेषण प्रणालीचे लाभार्थी आहेत : (ए) अजमेर विद्युत वितरण निगम लि.; (बी) जयपूर विद्युत वितरण

निगम लि.; (सी) जोधपूर विद्युत वितरण निगम लि.; (डी) पंजाब स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉपोरेशन लिमिटेड, (ई

हरियाणा पॉवर परचेस सेंटर, (एफ) जम्मू अँड काश्मिर पॉवर कॉर्परेशन लि.; (जी) उत्तर प्रदेश पॉवर कॉर्परेशन लि.; (एच) बीएसईएस यमुना पॉवर लि.; (आय) बीएसईएस राजधानी पॉवर लि.; (जे) टाटा पॉवर दिल्ली

डिस्ट्रीब्युशन लि.; (के) चंदिगड इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, (एल) उत्तरांचल पॉवर कॉर्पोरेशन लि.; (एम) नॉर्थ

सेंटल रेल्वे. (एन) न्य दिल्ली म्यनिसिपल काऊन्सील. (ओ) हिमाचल प्रदेश स्टेट इलेक्टिसिटी बोर्ड. (पी) बिहार

स्टेट पॉवर (होल्डींग) कंपनी लिमिटेड, (क्यु) वेस्ट बेंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट. कंपनी, (आर) ग्रीड

कॉर्पोरेशन ऑफ ओरिसा लिमिटेड (एस) दार्मोद्र व्हॅली कॉर्पोरेशन (टी) पॉवर डिपार्टमेंट ऑफ सिक्कीम, (यु. झारखंड स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, (व्ही) मध्य प्रदेश पॉवर मॅनेजमेंट कंपनी लि.; (डब्ल्यु) महाराष्ट्र स्टेट

इलेक्ट्रिसिटी डिस्ट. कंपनी लि.; (एक्स) गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेड (वाय) इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट

गव्हन्मेंट ऑफ गोवा (झेड) डीएनएच अँड डीडी पॉवर कॉर्पोरेशन लि.: (एए) छत्तीसगड स्टेट पॉवर डिस्ट

कंपनी लि.; (एबी) एनटीपीसी लि.; (एसी) कोर्बा एसटीपीएस, एनटीपीसी लिमिटेड, (एडी) आरकेए

पॉवरजेन प्रायव्हेट लिमिटेड, (एई) जिंदाल पॉवर लिमिटेड (एएफ) अथेना छत्तीसगड पॉवर लिमिटेड, (एजी) एसकेएस पॉवर जनरेशन लिमिटेड (एएच) कोबी वेस्ट पॉवर कंपनी लिमिटेड (एआय) केएसके महानदी पॅवर

कंपनी लिमिटेड (एजे) डी. बी. पॉवर लिमिटेड (एके) लॅन्को अमरकंटक पॉवर प्रायव्हेट लिमिटेड (एएल) वंदन विद्युत लिमिटेड (एएम) टीआरएन एनजी पायव्हेट लिमिटेड (एएन) हरियाणा विद्युत प्रसारण निगम लिमिटेड

38.03.2028 2088-20 2020-28 2028-22 2022-23 2023-28

११२५०.१४ १८६९.९१ १७७५.८१ १७४३.५३ १८७१.०१ १९९८.९०

१०६०.०१ १००२.३१ ९८२.२९

२०.०१.२०१७ | ६९९०३.८९ | १३३४३.८२ | १३१८६.९६ | १३०४४.७२ | १२९०९.१३ | १२७९३.६१

दुईंग अप वर अधारित सुधारित एएफर्स

.०४८९२.४४ १०२२२९.१९ ९९९०४.२४ ९७९६८.६२ ९६१८०.८

१५८६७.०६ १५११६.२६ १४७१०.५२ १४९००.२७ १५११०.५

२०२४-२५ २०२५-२६ २०२६-२७ २०२७-२८ २०२८-२९

वार्षिक स्थिर आकार (गण्फसी)

९७३७४.४८ ९४६९५.८४

१६८३२.९७ १६०७५.११ १५६७४.६९

उप. महाव्यवस्थापक (वाणिज्यिक)

१०४६.३७ ११०६.९७

२६२६.२७ २५८१.५१

९२०७४.१३

ोमाबध्द द्वारे :- पूर्व: इमारतीची जागा, पश्चिम- फ्लॅट क्र. २०१, दक्षिण-लिफ्ट, उत्तर-भिंत.

दिनांक : ०९.०१.२०२५ ठिकाण: पेण

भाडेदर तपशील

ए) २०१९-२४ ब्लॉक

तपशील

संयुक्त मत्ता-।

संयुक्त मना-

बी) २०२४-२९ ब्लॉक

ाचिका क्र. मत्ता तपशील ३१.०३.२०२९

ll, lll व V

रोजीस पूर्तता खर्च

७२३५५८.४९

एक प्रत अर्जदारांना त्यांच्या कार्पोरेट कार्यालयाच्या पत्त्यावर द्यावी.

ईसीओडी

२५.०३.२०१७

२५.०३.२०१७

03.82.2084

रोजीस पर्तत

६४७४.६४

१०८०१५.९

मत्ता-८ ३१.१२.२०१७ १४६४५.५६ २४९२.१५ २५८०.७३ २६४२.२५

१०१८०७.३८

१७७२६.२३ १७३१७.५४

. दर ठरवण्यासाठी केलेल्या अर्जाची एक प्रत अर्जदारांची वेबसाईट www.powergrid.in वर टाकली आहे.

अर्जामध्ये दिलेल्या दर ठरवण्यासाठीच्या प्रस्तावावर जर कोणत्याही सूचना आणि आक्षेप असल्यास

लाभार्थीसह कोणत्याही व्यक्तीने ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ३० दिवसांत सेक्रेटरी , सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्यलेटरी कमिशन, ६वा. ७वा आणि ८वा मजला, टॉवर बी. वर्ल्ड टेड सेंटर, नौरोजी नगर, नवी दिल्ली -

११००२९ समोर (किंवा कमिशनचे कार्यालय जेथे स्थित असेल अशा अन्य पत्त्यावर) सादर करावेत व त्याची

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

कार्पो. कार्यालय : ''सौदामिनी'', प्लॉट क्र. २, सेक्टर -२९, गुरुग्राम-१२२००१, (हरियाणा) नों. कार्यालय : बी-९, कुतब इन्स्टिट्युशनल एरिया, कटवारिया सराई,नवी दिल्ली - ११००१६.

www.powergrid.in, सीआयएन : एल४०१०१डीएल१९८९जीओआय०३८१२१

८६१६७.०७ १४१३१.३७ १३८९९.३८ १३६३१.६८ १३४२५.३६ १३२२२.३२

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोदा



Place : Mumba

MR. HEMENDRA HIRALAL JAIN Mobile No.: 9821014856

Date: 10.01.2025 खारघर शाखा:- श्री बालाजी कपा इमा.. प्लॉट क्र. १९ए.

ADVOCATE DEEPAK V. DERE Email: deepakdere111@yaho

सेक्टर २०, खारघर, नवी मुंबई ४१०२१० दूर क्र:- ९१-०२२ २७७४०४११/३०९ ईमेल:- kharga@bankofbaroda.com

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **बँक ऑफ बडोदा खारघर शाखा, नवी मुंबई ४१०२१०** चे प्राधिकृत अधिकारी य गत्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ११/१०/२०२४ रोजी एक **मागणी सचना** जारी करून कर्जदार **सौ** रक्षा आनंद देवरे यांना सूचनेत नमूद केलेली रक्कम म्हणजेच रु. २४,७१,२७८/- **(रुपये चोवीस लाख एकाह**त्त-ह<mark>त्तार दोनशे अठ्ठ्याहत्तर मात्र) १०/१०/२०२४ रोजीस अधिक संपूर्ण प्रधानापर्यंतचे पुढील व्याज आणि त्यावरील शुल्कासह परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या १०/१०/२०२४ तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.</mark>

-कमेची परतफेड करण्यात येथे वर नमूद कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे विशेषत: येथे वर नमूद कर्जदार आणि सर्वसामान जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कल्प १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदा-यात आलेल्या शक्तींचा वापर करून ह्या **०७ जानेवारी, २०२५** रोजी घेतला

वशेषत: कर्जदार /हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला यादारे इशारा देण्यात येतो की. उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **बँक ऑफ बडोदा खारघर शाखा, नवी मुंबई ४१०२१०** १०/१०/२०२४ रोजीस च्या रक्कम रु. २४,७१,२७८/- (रुपये चोवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याह मात्र) १०/१६/२०२४ पर्यंत व्याज आणि आनुषंगिक खर्च बँकेच्या अधीन राहिल

. च्या विमोचनकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदार यांचे लक्ष् वेधन घेतले जात आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन: फ्लॅट क्र २०१ मोजमापित ५५० चौ. फू. म्हणजे ५१.११ चौ. मीटर बिल्ट अप क्षेत्र, सुख शांतीच्या २रा मजल्यावर एन.ए.जिमनीवर बांधकामित, सक्र. ६९/१, प्लॉट क्र.२, सीटीएसक्र. ११४७, मौजे- विंचवली शेकीण ता. खालापूर

सीमाबद्ध : उत्तरेला -बिल्डींग मार्डड मार्जिन टक्षिणेला :फ्लॅट क २०१ -बिल्डींग मार्डड मार्जिन पश्चिमेला :जिना आणि

ठिकाण: खारघ

दिनांक: ०७.०१.२०२५ बँक ऑफ बडोटा

कब्जा सूचना

याअर्थी, जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटायझेशन ॲण रेकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअलल असेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २०० राजान्द्रभरत जाम भावनात्रावारण जारान्त् अन्वयं आणि मिक्बुरिटी इटरेस्ट (एन्फोर्सेमेंट) रूल्स २००२ चे नियम ३ सहवाचना कल्म १३(१२) अन्वयं त्याना मिळालेल्या अधिकाराच्या आधारे कर्जदार/सह–कर्जदारांना त्यांच्या नावासमोरील रक्कमेसह सदर सूचनेमध्ये नमूद् अशा लागू दराने त्यावरील व्याज च्यासह भरणाच्या आणि/किंवा वसुलीच्या दिनांकापर्यंत पुढील व्याज लागू असलेले अनुपंगिक खर्च, परिव्यय, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्ती पासून **६० दिवसां**त . इकती करण्यासाठी **मागणी सूचना** जारी केली आहे

अ.		कर्जदार/	रोजी प्रमाणे १३(२)	दिनांक/वेळ
क्र.	कर्जक्र.	सह-कर्जदार/	सूचना दिनांक/	आणि
		हमीदार/गहाणदार	थकीत देय (रु.)	कब्जा प्रकार
8		१) श्री. रोहित	09-99-2028	दिनांक:
1		भरत कानिटकर	रु. २८,७७,३५९.९० (रुपये	08-08-
1		(कर्जदार),	अञ्जावीस लाख सत्याहत्तर	२०२५
1	४७६१९४२०००११२७	२) श्री. निरज	हजार तीनशे एकोणसाठ	वेळ:
1		अरविंद सिंग	आणि नव्वद पैसे मात्र)	स. ०९.४५ वा.
1		(सह-कर्जदार)	०५/११/२०२४ रोजीस	सांकेतिक
1				कब्जा
1		, a i a è a a a a a a a a a a a a a a a a	ب تنب الماري	a () harr (n

मिळकतीचे वर्णन : गाव करंजाडे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड मधील प्लॉट क्र. ५३, सेक्टर–५७ येथील तुलसी मंगलम अशा ज्ञात बिल्डिंगमधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०१, मोजमापित एक्ण चटई क्षेत्र १९.५०५ चौ.मी. आणि नेट टेरेस क्षेत्र ७.२२१ चौ.मी. चे सर्व ते भाग आणि विभाग आणि सिमाबद्ध द्वारे: पूर्व: मोकळा प्लॉट, पश्चिम: मोकळा प्लॉट, उत्तर: रोड, दक्षिण: बिल्डिंग.

ज्याअर्थी वरील नमूद कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार/गहाणदारांनी थकीत रकमेची परतफेड करण्यास कस् केली असल्याने वरील नमद कर्जदारांना आणि जनतेला याद्वारे सचना देण्यात येते की. जना स्मॉल **फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकाऱ्यानी वरील नमूद दिनांकारोजी सदर नियमांच्या नियम व सहवाचता सदर ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये त्यांना मिळालेल्या शक्तींचा वापर करून वरील नमूट मिळकत/तारण मत्तेचा **कब्जा** घेतला. वरील नमूद कर्जदार/सह-कर्जदार/हमीदार/गहाणदांरानी आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येते की, उपरोक्त मिळकत/तारण मत्ते सह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मिळकत/तारणमत्तेसह कोणताही व्यवहार केल्यास हा **जना स्मॉल फायनान्स बँक** लिमिटेड च्या अधीन राहिल.

सही/- प्राधिकृत अधिकारी

दिनांक : १०.०१.२०२५

जना स्मॉल फायनान्स बॅक (शेड्युल्ड कमर्शियल बॅक)

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे, चल्लाघट्टा . . बंगलुरू – ५६००७१. <u>शाखा कार्यालय:</u> दुकान क्र. ४ आणि ५, तळ मजला, इंडियाबुल्स मिंट, ग्लॅडिस अल्वेरस रोड, हिरानंदानी मिडोज, पोखरण रोड, ठाणे पश्चिम- ४००६१०

ReLIANCE

की **श्री. राहल नारोत्तम सिंग** हे तळ मजला, शुभ लक्ष्मी एसआरए सीएचएस, पोद्दारवाडी, शाहाजी राजे रोड, कोलडोंगरी, विलेपार्ले (पूर्व), मुंबई -४०००५७ येथे स्थित दुकान क्र. ९ (मोजमापित १३.१३ चौ. मीटर्स) चे एकमेव व अनन्य मालक आहेत, श्री. राहुल नारोत्तम सिंग हे दुकान क्र. ९ चे एकमेव व अनन्य मालक असून त्यांना सदर दुकान क्र. ९वर संपूर्ण व निःसंदिग्ध हक्क,

जाहीर सूचना

ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांना

नामाधिकार व हितसंबंधाचे ताबेदार आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही समाजकंटक व असामाजिक घटकांनी श्री. राहल नारोत्तम सिंग यांच्या मालकीच्या दुकान क्र. ९ चे कुलूप तोडण्याचा, अनधिकृत प्रवेश करण्याचा व गैरप्रकार घडविण्याचा प्रयत्न केला. अशा समाजकंटक व अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात योग्य कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. आम्ही सर्व संबंधितांना याची सूचना देतो की, श्री. **राहुल नारोत्तम सिंग** हे दुकान क्र. ९ चे एकमेव व अनन्य मालक आहेत आणि सदर मालमत्तेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करण्याचा व गैरप्रकार घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध लाग असलेल्या कायद्यांनुसार कठोर

कारवाई केली जाईल. श्री. राहुल नारोत्तम सिंग पत्ताः दुकान क्र. १०, शुभ लक्ष्मी बिल्डिंग, कोलडोंगरी, विलेपार्ले (पूर्व) मुंबई - ४०००५७ मोबाईल: ९८३३०७५१३९

दिनांक:१०/०१/२०२५

ठिकाण: मुंबई

HOME **FINANCE**

Extract from the Unaudited Financial Results of Reliance Home Finance Limited for the quarter and half-year ender

(₹ in crore, except per share data

Half-year ended 30-Sep-24 Quarter ended 30-Sep-23 **Particulars** Quarter ended 30-Sep-24

		Unaudited	Unaudited	Unaudited
1	Total Income from Operations	667.23	684.94	16.47
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	597.72	553.99	(66.10)
3	Net Profit / (Loss) for the period (after Tax, Exceptional and / or Extraordinary Item)	2,721.66	2,677.93	(66.10)
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,721.66	2,677.93	(59.33)
5	Equity Share Capital	48,505.88	48,505.88	48,505.88
6	Earnings Per Share (Basic & Diluted (Face Value of ₹10/- each)) (not annualised)			
	(i) Basic (₹)*	0.56	0.55	(0.01)
	(ii) Diluted (₹)*	0.56	0.55	(0.01)
*	Daned on weighted everage no. of charge			

* Based on weighted average no. of shares The above is an extract of the detailed format of the quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges on January 8, 2025 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Company's website i.e. www.reliancehomefinance.com and on the website of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

Reliance Home Finance Limited CIN:L67190MH2008PLC183216

Regd. Office: Trade World, Kamala Mills Compound, 7^{th} Floor

B Wing, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400 013 Tel.: +91 22 4158 4000, E-mail: rhfl.investor@relianceada.com, Website: www.reliancehomefinance.com

The spirit of Mumbai is now 96 years old!

THE FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

केनरा बैंक Canara Bank

एआरएम शाखा – । मुंबई

३७, क्षमालया, पाटकर हॉल समोर, न्यू मरिन लाईन्स, ठाकर्सी मार्ग, मुंबई-४०००२०.

• ईमेल-cb2360@canarabank.com, • दूर. क्र. (०२२) २२०६५ ४२५/ ३०, • वेब-www.canarabank.com

विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदींन्वये स्थावर मिळकतींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण आहेत, खालील नमूट मिळकतीचा **सांकेतिक कब्जा** कॅनरा बॅंकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील नमूद वसुलीकरिता खालील **नमूद तक्त्यात ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'** आणि ''जे काही आहेत तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. इसारा अनामत रक्कम खालील नमूद तक्त्यात जमा करावी. ईअरचे भरणा मे. पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड (https:baanknet.in) पोर्टल च्या ई वॉलेट मध्ये थेट किंवा त्यामध्ये चलन जनरेट द्वारे कॅनरा बँक, एआरएम-। शाखा मुंबई, खाते क्र. २०९२७२४३४, आयएफसी **कोड: सीएनआरबी००००२३६०** वर आरटीजीएस/एनईएफटी/फंड ट्रान्सफरमार्फत जमा करावी. इअर आणि इतर दस्तावेज सेवा पुरविठादारांना **नमूद तक्त्यात** रोजी किंवा पूर्वी पर्यंत सादर करावेत. सदर मिळकतीचे निरीक्षण प्राधिकृत अधिकाऱ्यांसह आगाऊ वेळ ठरवून करता येईल.

3	ई लिलाव तारीख २८.०१.२०२५ (सादरीकरणाचे अंतिम तारीख	(अनु क्र. १ ते ४ करीता) आणि २७.०१.२०२५ (अनु क्र. १ ते ४	३१.०१.२०२५ (अनु क्र. ५ करीता) व बोली/ईं ४ करीता) आणि ३०.०१.२०२५ (अनु क्र. ५ करी	अर/भाग घेण्याकरि ता) रोजीस सायं ५.	ता विनंती पत्र .०० पूर्वी
अ. क्र.	कर्जदाराचे नाव	थकबाकी रक्कम	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत	इसारा अनामत रक्कम
₹.	मे. कविता ऑक्सिलरीज प्रा. लि. (कर्जदार) श्री. विश्वास आर गजरामल (संचालक/हमीदार/गहाणदार) सौ. पारिजात विश्वास गजरमल (संचालक/हमीदार/गहाणदार)	रू. १०,०४,६६,५४९.०८ (रूपये दहा करोड चार लाख सहासष्ट हजार पाचशे एकोणपन्नास आणि पैसे आठ मात्र) ३०.११.२०२४ रोजीस अधिक ०१.१२.२०२४ पासून	गाळा क्र. ए/३, तळमजला, स्टॅण्डर्ड हाऊस, गाव पिपारिआ अमली, सक्र. ६६/०१, धनुद्योग सहकारी संघ लि., सिल्वासा ३९६ २३०, दादरा आणि नगर हवेली. मोजमापित १७५० चौ.फू. नाव मे. कविता टेक्स ओ केम (प्रोप्रायटर श्रीम. पारिजात व्ही गजारमल)	₹.	₹. ८,८७,०००/-
		पुढील व्याज आणि परिव्यय	गाळा क्र. १०२, १ ला मजला, बी विंग, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीअल इस्टेट, गाव पिपारिआ अमली, सिल्वासा, क्षेत्र: ८३४ चौ.फू मे. कविता टेक्स ओ केम (प्रोप्रायटर श्रीम. पारिजात व्ही गजारमल)	₹. ३३,७०,०००/-	₹. ३,३७,०००/-
			गाळा क्र. १११ बी १ ला मजला, स क्र. १२६भाग, इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीअल इस्टेट, अमली सिल्वासा, मोज. ८३४ ची. फू. विश्वास आर गजरमल यांच्या नावे.	₹. ३३,७०,०००/-	₹. ३,३७,०००/-
			फ्लॅट क्र. २०२, २ रा मजला, परिश्रम अपार्टमेंट इमारत, प्लॉट क्र. २, सामरवाणीं सिल्वासा, खानवेल रोड, दादर नगर हवेली, क्षेत्र: १४८५ चौ.फू. विश्वास आर गजरमल यांच्या नावे.	₹.	₹. ६,००,०००/-
			फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, प्लॉट क्र. २, स क्र. ६/१भाग, सामरवाणीं सिल्वासा, खानवेल रोड, दादर नगर हवेली, क्षेत्र: २००० चौ. फू. विश्वास आर गजरमल यांच्या नावे.	₹.	रु. ८,१०,०००/-
			पलॅट क्र. ३०३, ३ रा मजला, ई इमा, पद्मावती विहार, स क्र. १९/२/२, दादरा नगर हवेली, मोजमापित: ११५० चौ.फू. सिल्वासा. विश्वास आर गजरमल यांच्या नावे.	₹. ४२,५०,०००/-	₹. ४,२५,०००/-
?	 श्री. आनंद महावीर डोंगरे (कर्जदार), मे. किसान एसएमपी प्रोप्रायटर श्री. आनंद महावीर डोंगरे (कर्जदार) 	रू. २,१७,६१,२९८.६२ (रूपये दोन करोड सतरा लाख एकसष्ट हजार दोनशे अठ्ट्याण्णव आणि पैसे बासष्ट मात्र) ३०.०९.२०२४ रोजीसप्रमाणे + ०१.१०.२०२४ पासून पुढील व्याज आणि परिव्यय	फ्लॅट क्र. ५०५, ५वा मजला, विंग बी, इमारत क्र. २०, शास्त्री नगर, प्रभात सीएचएसएल, गोरेगाव पश्चिम, मुंबई ४००१०४. (क्षेत्र ६४७.९८ चौ.फू. बिल्ट अप.) १ कार करीता मॅकेनिकल टॉवर कार पार्किंग जागा.		₹. ११,५०,०००/-
э	• श्री. वेनिमत्रा सिस्टिम प्रोप्रायटर, श्री. धनंजय वेंकटेश कामथ (कर्जदार आणि गहाणदार) आणि सौ. परिता धनंजय कामथ (हमीदार आणि गहाणदार) आणि	रू. १०,८२,५६,३६७.७४ (रूपये दहा करोड ब्याऐंशी लाख छपन्न हजार तीनशे सदुसष्ट आणि पैसे चौऱ्याहत्तर मात्र) ३०.११.२०२४ रोजीसप्रमाणे +	संच क्र. १: युनिट क्र. २१० सह लॉफ्ट येथे २ रा मजला, निरमन इंडस्ट्रीअल इस्टेट प्रिमायसेस सोसा लि., न्यु लिंक रोड, चिंचोळी लिंक रोड, मालाड पश्चिम. मोजमापित क्षेत्र ४१९ चौ.फू. बिल्ट अप. श्री. धनंजय वेंकटेश कामथ यांच्या नावे.	₹. ९७,२०,०००/-	₹. ९,७२,०००/-
	 श्री. धनंजय वेंकटेश कामथ (कर्जदार आणि गहाणदार) आणि सौ. परिता धनंजय कामथ (हमीदार आणि गहाणदार) 	०१.१०.२०२४ पासून पुढील व्याज आणि परिव्यय	संच क्र. २: युनिट क्र. २१२ सह लॉफ्ट येथे २ रा मजला, निरमन इंडस्ट्रीअल इस्टेट प्रिमायसेस सोसा लि., न्यु लिंक रोड, चिंचोळी लिंक रोड, मालाड पश्चिम. मोजमापित क्षेत्र ४३५ चौ.फू. बिल्ट अप. श्री. धनंजय वेंकटेश कामथ यांच्या नावे.	₹. १,०८,००,०००/-	₹. १०,८०,०००/-
			संच क्र. ३: युनिट क्र. ए २०४, २ रा मज्जला, ए विंग, अनमोल को ऑप हाऊ सोसा. प्लॉट क्र. बी ४, एस व्ही रोड, गोरेगाव पश्चिम, मुंबई ४०० १०४. मोजमापित क्षेत्र ६९६ चौ.फू. बिल्ट अप. श्री. धनंजय वेंकटेश कामथ आणि सौ. पारिता धनंजय वेंकटेश यांच्या नावे.		रु. २१,१०,०००/-
8	मे. पॅफटेक एन्टरप्रायजेस प्रा. लि. आणि गहाणदार/हमीदार श्री. सागर प्रविण राऊत, श्री. सिद्धांत भालचंद्र वझे,	रु. ३२,६५,६८,०८५.८५ (०८.०१.२०२५ रोजी अधिक ०९.०१.२०२५ पासूनचे पुढील व्याज आणि परिव्यय)	गाव बोळींज, तालूका वसई, जिल्हा ठाणे, धारक एन ए ज असलेले आणि वसलेले जमीन धारक सर्व्हे क्र. ३३४, हिस् व्हिंवा गोकुळ आर्केड नावे ज्ञात तळ + चार वरचे मजलेच्या बिल्डर्स मध्ये, भागीदार १) श्री. दीपक हरिश्चंद्र ठाकू ३) श्री. चिमणलाल मेहता, ४) श्री. धीरजलाल एम मे	सा क्र. १ ते ३३, विरार समाविष्ट टाईप जे इमारत र , २) श्री. लक्ष्मी नार	पश्चिम वर बांधलेले त, मे. व्हिवा गोकुळ ायण पी अगरवाल,

• श्री. सिद्धार्थ दीपक ठाकूर,

श्री. दीपक हरिश्चंद्र ठाकूर,

• श्री. परेश चिमणलाल मेहता,

• श्री. पंकज एल अगरवाल,

• श्री. रोहन जयेंद्र ठाकूर, श्री. लक्ष्मी नारायण पी

• श्री. चिमणलाल मेहता,

श्री. चेतन धीरजलाल मेहता,

• श्री. रामबाबाऊ अगरवाल.

• मे. व्हिवा गोकुळ बिल्डर्स,

मे. व्हिवा एन्टरप्रायजेस लि..

मे. ॲसेंट प्रोजेक्ट्स मॅनेजमेंट प्रा.

• श्री. प्रशांत आर काटकर

• सौ. राजश्री प्रशांत काटकर

• श्री. प्रविण रविंद्र आचरेकर

• श्री. राम श्याम मोरे (हमीदार)

(मे. के अर सिलेंडर्स इन्स्पेक्शन

एजन्सी चे हमीदार आणि कर्जदार)

श्री. देपक रघुनाथ काटकर

(कर्जदार),

(कर्जदार),

(हमीदार)

व्याज आणि परिव्यय

अगरवाल.

३) श्री. चिमणलाल मेहता, ४) श्री. धीरजलाल एम मेहता, ५) श्री. रामबाबाऊ अगरवाल, ६) श्री. परेश चिमणलाल मेहता, ७) श्री. पंकज एल अगरवाल.

शॉप/ऑफिस के १ आणि २ २म मजला विहेवा क १९२/-

	शॉप/ऑफिस क्र. १ आणि २, २रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चट ई क्षेत्र: ९४५ चौ.फू.	रु. ११२/ -	रु. ११.२०
	शॉप/ऑफिस क्र. ३ आणि ४, २रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. ११४/−	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ५ आणि ६, २रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. ११४/-	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ७ आणि ८, २रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. ११४/-	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ९ आणि १०, २रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ८९६ चौ.फू.	रु. १०६/−	रु. १०.६०
	शॉप/ऑफिस क्र. १ आणि २, ३रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९४५ चौ.फू.	रु. ११४/−	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ३ आणि ४, ३रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. ११४/−	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ५ आणि ६, ३रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. ११४/−	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ७ आणि ८, ३रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. ११४/-	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ९ आणि १०, ३रा मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ८९६ चौ.फू.	रु. १०६∕-	रु. १०.६०
	शॉप/ऑफिस क्र. ३ आणि ४, ४था मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. ११४/-	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ५ आणि ६, ४था मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. ११४/-	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ७ आणि ८, ४था मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. ११४/-	रु. ११.४०
	शॉप/ऑफिस क्र. ९ आणि १०, ४था मजला, व्हिवा गाकुळ आर्केड. चटई क्षेत्र: ९५८ चौ.फू.	रु. १०६/−	रु. १०.६०
	एकूण: १३२०० चौ.फू.	रु. १,५७०/ -	रु. १५७/-
रु. २,२६,१०,२६२.४५/ – (रुपये दोन करोड सव्वीस	सौ. राजश्री प्रशांत काटकर आणि श्री. प्रशांत काटकर यांच्या नावे शॉप परिसर क्र. ५ (मोज. १५१ चौ.फू. चटई	₹. १,०६,००,०००/-	₹. १०,६०,०००/-
लाख दहा हजार दोनशे बासष्ट	क्षेत्र) आणि शॉप क्र. ६ (मोज. २५१ चौ.फू. चटई क्षेत्र)		
आणि पैसे पंचेचाळीस मात्र)	तळमजला, इमारत क्र. ९, जास्मिन इमारत विजय गार्डन		
३१.०८.२०२४ रोजीस अधिक ०१.०९.२०२४ पाड पृढील	सीएचएस कावेसर, घोडबंदर रोड, कावेसर, ठाणे पश्चिम- ४००६१५.		
०१.०९.२०२४ पाड पुढाल	०००५८५.		

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये पुरविण्यात आलेल्या लिंक 'ई–ऑक्शन' चा संदर्भ घ्यावा किंवा डॉ. सीमा सोमकुवर, प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक, एआरएम १ शाखा, मुंबई (फोन क्र. (०२२)२२०६५४२५/३०/ मोबा क्र. ८६५५९६३४८९) किंवा श्रीम. रिंकीता सोदानी, अधिकारी (मोबा: ९४१३६४१७०१)/ श्री. पुर्णचंदेर राव, अधिकारी, (मोबा क्र. ७८४२७८२४७८) ईमेल आयडी: cb2360@canarabank.com येथे कोणत्याही कामाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा सेवा पुरवठादार **मे. पीएसबी अलायन्स** (बँकनेट), युनिट क्र. १, ३ रा मजला, व्हिआयओएस कमर्शिअल टॉवर, वडाळा ट्रक टर्मिनल, वडाळा पूर्व, मुंबई ४०० ०३७, संपर्क व्यक्ती **श्री. धर्मेश आशर, मोबा. ९८९२२१९८४८, (avp**.projectmanager2@psballiance.com), हेल्पडेस्क क्र. ८२९१२२०२२०; (support.ebkray.@psballiance.com) वेबसाईट: https://BAANKNET.in)

> प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक एआरएम-। शाखा